



| प्रथम स्थर विकास | गुण वैशीष्टे | गरजा |
|------------------|--|---|
| बौध्दीक | खेळ खेळणे, पाहाणे, स्पर्श करणे, वास घेणे ह्या द्वारे शिकणे. एखाद्या गोष्टीवर एकावेळेस चार मिनीटापर्यंत लक्ष केंद्रीत करू शकतात. सत्य व काल्पनिक गोष्टीत फरक करू शकत नाहीत. | पुनरावृत्ती करण्याची गरज. एका वेळेस एकच निर्देश द्या. ज्या गोष्टी पाहता येतात, ज्यांना स्पर्श करता येतो किंवा ज्यांचा वास घेता येतो अशाच गोष्टी ते समजू शकतात. एका कार्यावरून दुसऱ्या कार्याकडे जाण्याची मोकळीकता. त्यांना प्रत्येक चार मिनीटांनंतर आराम करण्यास, उभे राहाण्यास, उडी मारून वापस बसण्यास वेळ द्या. |
| शाररिक | सहजपणे थकतात. मोठ्या मापेशींना / अवयवांना नियंत्रणात ठेवण्यास शिकतात. | क्रियाशिलता आणि आरामा साठी वेळ देणे. |
| भावनात्मक | वडिलधाऱ्यांना खुष करू इच्छितात. त्यांच्याकडे भरपूर लक्ष देण्याची गरज असते. | प्रत्येकाला एक एक करून व्यक्तीगतरित्या वेळ द्या. त्यांची भरपूर स्तुति व प्रशंसा करा. त्यांच्यासाठी एक प्रेमळ वडिलधारी व्यक्ती बना. |
| आध्यात्मिक | त्यांच्यात कुतूहल आणि आश्चर्याची भावना असते. ते विश्वास ठेवतात. | परमेश्वराने सृष्टीची कशी निर्मीती केली त्याचे उदाहरण द्या. |

| द्वितीय स्थर विकास | गुण वैशीष्टे | गरजा |
|--------------------|--|---|
| बौध्दीक | खेळ खेळणे, पाहाणे, स्पर्श करणे, वास घेणे ह्या द्वारे शिकतात. एखाद्या गोष्टीवर एकावेळेस दहा मिनीटापर्यंत लक्ष केंद्रीत करू शकतात. ते सत्याला काल्पनिक गोष्टींपासून वेगळे करण्यास सुरवात करतात. फार कल्पक वृत्तीचे असतात. त्यांच्यात सर्व गोष्टींची माहिती मिळवण्याची आणि शिकण्याची जिज्ञासा असते. | पुनरावृत्ती करण्याची गरज. त्यांनी स्वतः शोधून व कृतीकरून शिकण्याची आवश्यकता असते. ज्या गोष्टी पाहता येतात, ज्यांना स्पर्श करता येतो किंवा ज्यांचा वास घेता येतो अशाच गोष्टी ते समजू शकतात. प्रत्येक दहा मिनीटांनी त्यांचा उपक्रम बदला. त्यांना शिकवा की बायबलमधील गोष्टी ह्या काल्पनिक नसून सत्य घटना आहेत. देवाच्या प्रितीचे उदाहरण असे वडिलधारी व्यक्ती बना. |
| शाररिक | सहजपणे थकतात. आपल्या लहान मांसपेशींना / अवयवांना नियंत्रीत करण्यास शिकतात. | आणि नविन कौशल्यांचा सराव करण्याची संधी द्या. क्रियाशिलता आणि आरामा साठी वेळ द्या. |
| भावनात्मक | ते फार भयग्रस्त व भावूक असतात. त्यांच्यावर अधिक लक्ष देण्यात यावे अशी त्यांची अपेक्षा असते. | एक सुरक्षीत आणि मजेशीर वातावरण निर्माण करा ज्यात सर्व कार्य यशस्वीरितीने पार पाडता येतील. त्यांच्यासाठी एक प्रेमळ वडिलधारी व्यक्ती बना. |
| आध्यात्मिक | आज्ञाभंग म्हणजे काय हे त्यांना चांगले समजते. ते चांगल्याप्रकारे भक्ती करू शकतात. | त्यांना क्षमाकरण्याची आवश्यकता असते. भक्तीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. |

येशू जगावर प्रिती करतो



| तृतीय स्थर विकास | गुण वैशीष्टे | गरजा |
|------------------|--|---|
| बौध्दीक | नविन काहीतरी करण्याची क्षमता असते. एखाद्या गोष्टीवर एका वेळेस पंधरा मिनीटांपर्यंत लक्ष केंद्रीत करू शकतात. त्यांची स्मरण शक्ती चांगली असते. त्यांच्यात वाचणे, लिहीणे आणि बोलण्याचे कौशल्य असते. | पुनरावृत्ती करण्याची गरज. नवनविन प्रकारे (नाटक, चित्रकला, संगीत आणि खेळाद्वारे) शिकण्याची आवश्यकता असते. नविन कौशल्यांचा सराव आणि स्मरणशक्ति वाढवणाऱ्या खेळांची आवश्यकता असते. ज्या गोष्टी पाहता येतात, ज्यांना स्पर्श करता येतो किंवा ज्यांचा वास घेता येतो अशाच गोष्टी ते समजू शकतात. प्रत्येक पंधरा मिनीटांनी त्यांचा उपक्रम बदला. |
| शाररिक | ते कार्यशील असतात. आवाज आणि शरीर नियंत्रणात ठेवतात. व त्यामध्ये एक लयबद्धता असते. | गतीमान शाररिक कृतींचा (नाचणे आणि धावणे) पालट आता मंद शाररिक कृतींमध्ये (वाचणे आणि लिखाणामध्ये) होतो. क्रियाशिलता आणि आराम दोहोंसाठी वेळ द्या. नविन कौशल्यांचा सराव करा आणि ते शिका. त्यांना शिकण्यासारखे उपक्रम द्या. |
| भावनात्मक | वडिलधाऱ्यांकडून मान्यतेची अपेक्षा असते. इंद्रिय दमनाचा विकास करत असतात. | एक सुरक्षित आणि मजेशीर वातावरण निर्माण करा ज्यात सर्व कार्य यशस्वीरित्या पार पाडता येतील. जबाबदारी स्विकारण्याची संधी द्या. त्यांच्यासाठी एक प्रेमळ वडिलधारी व्यक्ती बना. |
| आध्यात्मिक | त्यांना क्षमाशिलता समजते. त्यांचे स्वःताचे एक विश्वास मत आणि देव विषयक प्रश्न असतात. | क्षमा करा आणि क्षमाशिलतेचा नमुना बना. मार्गदर्शित बायबल अध्ययन द्या. |

| चतुर्थ स्थर विकास | गुण वैशीष्टे | गरजा |
|-------------------|---|---|
| बौध्दीक | वस्तूपाठाद्वारे समस्या सोडवण्यास शिकतात, त्यामध्ये सामान्य ज्ञान परीक्षा व इतर कलात्मक प्रकारांचा समावेश असतो. एखाद्या गोष्टीवर तीस मिनीटांपर्यंत लक्ष केंद्रीत करू शकतात. | पुनरावृत्ती करण्याची गरज. लिहीणे, बोलणे, संशोधन करणे आणि इतर कलात्मक गोष्टी करण्यास प्रोत्साहन द्या. ते निरनिराळ्या कल्पना, अर्थ आणि दृष्टीकोण समजू शकतात. प्रत्येक तीस मिनीटांनी त्यांचा उपक्रम बदला. |
| शाररिक | अवयवांवर / मांसपेशींवर नियंत्रण ठेवू शकतात. ते कार्यशील असतात. | गतीमान शाररिक उपक्रमांचा (नाचणे आणि धावणे) पालट आता मंद शाररिक उपक्रमांमध्ये (वाचणे आणि लिखाणामध्ये) होतो. क्रियाशिलता आणि आराम दोहोंसाठी वेळ द्या. |
| भावनात्मक | त्यांना वडिलधाऱ्यांचा दर्जा पाहिजे असतो. फार भावूक असतात आणि आपल्या आवडत्या अभिनेत्याची उपासना करणारे असतात. | त्यांना आव्हानात्मक परंतू कमी कठीण जबाबदारी द्या. त्यांना प्रेम, पाठींबा आणि प्रोत्साहन द्या. त्यांच्यासाठी एक प्रेमळ वडिलधारी व्यक्ती बना. |
| आध्यात्मिक | त्यांना तारण काय ते समजते. त्यांच्यात बऱ्या आणि वाईटाविषयी आपल्या स्वतःच्या कल्पना असतात. | सुवार्तेचे सत्य स्पष्टपणे त्यांच्यासमोर सादर करा. त्यांनी निर्णय घ्यावा म्हणून मार्गदर्शन करा. |